



## सॅलरी (मालक हमीपत्र) कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी

१. बँकेच्या छापील नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज कर्जदार व दोन जामिनदार बँकेचे नियमित व नाम-मात्र सभासद तथा के.वाय.सी. सह पूर्तता आवश्यक.
२. कर्जदाराचे मागील ३ महिन्याचे पगार दाखले, तसेच मागील ३ वर्षांचे आयकर विवरण पत्रके व फॉर्म न .१६.
३. जामिनदारांचे पगार दाखले, फॉर्म न .१६ व मागील ३ वर्षांचे आयकर विवरण पत्रके.
४. तारण देत असलेल्या मिळकतीचे दोन प्रतीत उतारे व त्याची चतुःसिमा खरेदीखत मुळ प्रत, सनद, लेआउट, NA ऑर्डर, बांधकाम मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी इ.
५. मालकाचे/नोकरी करीत असलेल्या संस्थेचे हमीपत्र.
६. एल.आय.सी. पॉलिसी (आवश्यक असल्यास).
७. कर्ज रकमेचे १.५ टक्के (दिड पट) तारण देत असलेले प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन आवश्यक.
८. ज्या बँकेत पगार जमा होतो त्या बँकेचे मागील ६ महिन्याचे पासबुकची झेरॉक्स कॉपी.
९. तारण मिळकतीचे टायटल सर्च रिपोर्ट.
१०. कर्ज मागणी अर्जात नमूद केलेल्या करणाचे कागदपत्र.

**नोटे :- या व्यतिरिक्त आवश्यक असल्यास बँकेने मागणी केल्यास लागणारी कागदपत्र.**

